



Asian Paints Limited
Asian Paints House
6A, Shantinagar
Santacruz (E)
Mumbai 400 055
T : (022) 6218 1000
F : (022) 6218 1111
www.asianpaints.com

APL/SEC/15/706

25th July, 2018

BSE Limited
Corporate Relationship Department
Phiroze Jeejeebhoy Towers,
25th Floor, Dalal Street,
Fort, Mumbai – 400 001
Scrip Code: 500820

The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Plot No. C/1,
Block G, Bandra – Kurla Complex,
Bandra (East),
Mumbai – 400 051
Symbol: ASIANPAINT

Sir/Madam,

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“Listing Regulations”)

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed copies of financial results of the Company for the quarter ended 30th June, 2018 published in the following newspapers today:

- i. All India Edition of Business Standard;
- ii. Mumbai Edition of The Free Press Journal;
- iii. Mumbai Edition of Navshakti; and
- iv. Maharashtra Edition of Punyanagri.

This is for your information and record.

Thanking you,

Yours truly,

For **ASIAN PAINTS LIMITED**


JAYESH MERCHANT
CFO & COMPANY SECRETARY,
PRESIDENT – INDUSTRIAL JVs



Vietnam is open for Indian business

The Southeast Asian nation's growing prosperity offers huge opportunities, but India Inc is yet to cash in



A bus transports employees to the Samsung factory in Thai Nguyen, Hanoi

SURAJEET DAS GUPTA
Hanoi

A few weeks ago, Samsung invited Prime Minister Narendra Modi to inaugurate what the South Korean giant said would be its largest mobile device factory in the world in the outskirts of Delhi. The investment tag: just under ₹50 billion.

Yet some 3,000 kilometres away in Vietnam, the South Korean *chaebol* has already pumped \$17.3 billion (₹1,092 billion) in eight factories, a large part of it for mobile phones, making them one of the largest investors in that country.

Thanks to these companies and attractive incentives provided by the government (from cheap land, tax holidays, great infrastructure in industrial parks), Vietnam has catapulted from nowhere into the world's second largest exporter of mobile phones with a share of over 11 per cent. India's share? Despite its aggressive "Make in India" programme for mobile manufacturing, supported by a large booming local market, the country imported \$1.2 billion worth of mobile devices from Vietnam, accounting for a third of all mobile imports last year.

Welcome to the new Vietnam. From an economy in shambles a few decades ago, it has transformed itself into a hub for exports for products ranging from mobile devices, electronics, garments, footwear and a range of agricultural goods — coffee, cashew nuts, and rice. And with per capita GDP nearly going up by around 70 per cent to around \$2,173 (2016) in the last six years, the domestic

market has expanded with Vietnamese buying more two-wheelers, cars, pharma products and consuming more electricity.

The obvious sub-text is the huge opportunities for Indian business. Yet, though Indian businesses invested overseas at a faster pace in FY2018 — foreign direct outflows doubled to \$11.3 billion — FDI from India to Vietnam was below \$1 billion, and the trade between the countries was just \$ 7.6 billion, not even 1 per cent of the trade done by the two countries. Yet both have grown at a respectable pace — Vietnam at 6.8 per cent saw its highest growth in a decade, and India at 6.7 per cent.

The good news is that the winds are changing. The Modi government has, as part of the government's Look East policy, set an ambitious target with the Vietnam government to hit \$15 billion in trade by 2020. Indian pharma companies, despite concerns over quality, which forced the blacklisting of 39 companies in 2016 by Vietnamese regulators, are amongst the top three countries from which Vietnam is importing medicines.

In other sectors, the Tatas have been the first off the block with investments of over \$120 million, of which some projects are under implementation. It is currently completing its investments in a freeze-dried coffee processing plant, which would be completed by March next year. The overall investment numbers could jump up substantially if it is

MADE IN VIETNAM

Vietnam's exports

Product	Global rank
Cashew nuts	1
Coffee	2
Footwear	2
Mobile phones	2
Rice	5
Furniture	5
Garments	5*

*If EU is included. Source: Industry Associations

able to close a \$2.2 billion power plant deal (the government has to provide some guarantees for which negotiations have been going on) which it won a few years ago.

Says Indronil Sengupta, chief executive of Tata Sons in Vietnam: "Vietnam being part of Trans Pacific Partnership, with a free trade agreement with the EU, ASEAN and South Korea, offers an attractive destination to set up manufacturing as it will cover 60 per cent of the global market in the near future." Apart from the coffee project, Tatas have set up a rolling mill in the country.

The country also offers an attractive domestic market to tap. One such market is for two wheelers. According to Vietnam Association of Motorcycle Manufacturers, 3.2 million motorcycles were sold in the country in 2017. And it is the world's fourth largest market for two-wheelers (China, India and Indonesia being the top three). However, it is dominated by Honda with an over 60 per cent share of the market followed by Piaggio and others.

Given the potential, Indian companies are interested. Bajaj Auto is one of them. Unlike in many other global markets that are dominated by low-cost Chinese bikes, Vietnam has matured, with consumers looking for value for money rather than just price. Says managing director Rajiv Bajaj: "Yes, we will soon be in this market. Our analysis shows

it is an attractive destination for our products."

Another Indian company, Eicher Motors, is a step ahead. It set up a store last year in Ho Chi Minh City to tap the mid-sized bike segment with three models — Bullet, Classic 500 and Continental GT 535. Says Arun Gopal, head international business, Royal Enfield: "Despite being one of the biggest two-wheeler markets in the world, Vietnam opened up for higher displacement motorcycles only three years ago. Given the presence of a huge commuter base, Royal Enfield entered Vietnam to offer consumers a compelling upgrade from the existing options. In the past nine months, Royal Enfield has received great feedback from the market."

CEO Siddharth Lal in an earlier interview had pointed out that in these markets both per capita income as well as average two-wheeler prices are higher than in India (an entry level bike in Vietnam will cost around ₹68,000 compared to ₹30,000-₹35,000 in India). Lal says the company could consider setting up an assembly plant in the region if demand picks up.

The IT services space is another big opportunity. Alok Bharadwaj, a former Canon senior executive and consultant for companies looking at Vietnam, says, "With their earlier focus on manufacturing, there is need for Vietnamese companies to upgrade their IT systems, which are far behind in banking and financial services sector. This provides opportunities for smaller Indian IT companies to tap."

Bharadwaj, who is currently helping an Indian company offer IT services to a bank, says that a key advantage Vietnam offers is that it has been able to keep labour costs stable. "An average sales person is available for \$250-300 a month, in India the starting point would be \$400 a month. And they are also disciplined," he adds.

Some small and medium companies have also found a niche and set up export base in the region. Many Indian marble manufacturers, for instance, have set up plants to process high quality white marble from Vietnamese mines for export.

India has also intensified talks with Vietnam on defence cooperation. Last month, a delegation of defence companies organised by Ficci had detailed discussions with local players. Defence Minister Nirmala Sitharaman, who led the delegation, announced that there was immense scope for co-production of platforms, spares and overhaul services for Indian companies.

Some companies have taken the first steps. Public sector Bharat Electricals Limited opened an office in Hanoi, and L&T has broken into the market by winning a \$100 million contract to design and construct high-speed patrol boats for the Vietnam Border Guard. All these new moves could change the perception of Indian business to the country. Much depends on how far Indian business will capitalise on it.

Want to work in tech? You don't need to know how to code

BLOOMBERG
24 July

You don't need to know Python to work at Amazon. In today's job market, technology companies are increasingly seeking employees without technical backgrounds.

More than 4 in 10 tech jobs are nontechnical, according to a new report from Glassdoor. And while 57 per cent of open positions require technical skills such as C++ or Java, that number varies internally from company to company.

Glassdoor gathered data from millions of online job postings from technology companies in the US to look at the breakdown of roles. Technical roles were defined as requiring knowledge of code, software or data.

The majority of job postings at Workday, Salesforce.com, Verizon Communications and International Business Machines are for nontechnical roles, according to the report. Others are seeking a more balanced workforce. Uber Technologies Inc's listings show a 50-50 split of technical to nontechnical roles.


"As tech companies grow, so do the types of workers they need to help round out their business," wrote Amanda Stansell, the Glassdoor research analyst who conducted the study, in an email. "These companies not only need software engineers and data scientists but also sales managers to sell the product, project managers to oversee project workflows and HR to oversee the day-to-day well-being of company employees."

Walmart eCommerce, Microsoft, Intel and Amazon are seeking the highest percentage of prospective employees with coding skills, according to Glassdoor. More than 70 per cent of Amazon.com's job postings require a technical background. Technical roles tend to boast higher average salaries, ranging from \$80,000 to \$120,000. Nontechnical roles pay less, with most salaries falling between \$50,000 and \$90,000.

"The reality is that the need for tech skills is not going away," Stansell said. "We'll not only continue to see demand for workers with tech skills, but traditionally non-technology roles will need basic technical knowledge such as skills in basic HTML or data analysis."

DREAMING OF WORKING IN TECH?

More than 4 in 10 job postings at tech companies are for nontechnical roles.



Technical roles 57%
Non technical roles 43%

Asian Paints Limited
Regd. Office: 6A, Shantinagar, Santacruz (E), Mumbai-400 055
Tel. No.: (022) 6218 1000 | Fax No.: (022) 6218 1111 | Website: www.asianpaints.com
Email: investor.relations@asianpaints.com | CIN : L24220MH1945PLC004598

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2018

Sr. No.	Particulars	STANDALONE (₹ in Crores)		
		Quarter Ended		Year Ended
		30.06.2018 Audited	30.06.2017 Audited	31.03.2018 Audited
1	Total income from operations (Refer Note 3)	3,706.24	3,594.57	14,559.55
2	Net Profit for the period (before exceptional items)	809.97	603.09	2,865.83
3	Net Profit for the period before tax	809.97	603.09	2,865.83
4	Net Profit for the period after tax	542.63	400.86	1,894.80
5	Total Comprehensive Income for the period	556.61	390.35	1,890.83
6	Paid-up equity share capital (Face value of ₹1 per share)	95.92	95.92	95.92
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date	-	-	7,702.24
8	Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹) (*not annualised)	5.66*	4.18*	19.75

Sr. No.	Particulars	CONSOLIDATED (₹ in Crores)		
		Quarter Ended		Year Ended
		30.06.2018 Unaudited	30.06.2017 Unaudited	31.03.2018 Audited
1	Total income from operations (Refer Note 3)	4,398.59	4,228.26	17,262.23
2	Net Profit for the period (before exceptional items)	848.28	654.25	3,068.48
3	Net Profit for the period before tax	848.28	654.25	3,068.48
4	Net Profit for the period after tax	571.31	440.74	2,097.52
5	Total Comprehensive Income for the period	627.86	428.87	2,062.72
6	Paid-up equity share capital (Face value of ₹1 per share)	95.92	95.92	95.92
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date	-	-	8,314.31
8	Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹) (*not annualised)	5.82*	4.46*	21.26

Notes:

- The above is an extract of the detailed format of Statement of Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the company at their respective meetings held on 24th July, 2018. The full format of the Statement of Standalone and Consolidated Financial Results are available on the Company's website (<https://www.asianpaints.com/more/investors/financial-results.html>) and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com).
- The Standalone and Consolidated financial results, for the quarter ended 30th June, 2018 and 30th June, 2017 have been audited and subjected to limited review respectively, by the auditors. The auditors have expressed an unmodified opinion on the audit and limited review. The Standalone and Consolidated financial results, for the year ended 31st March, 2018 have been audited by the auditors. The auditors have expressed an unmodified opinion on the audited financial results.
- Consequent to the introduction of Goods and Services Tax (GST) with effect from 1st July, 2017, Central Excise, Value Added Tax (VAT) etc. have been subsumed into GST. In accordance with Indian Accounting Standards and Schedule III of the Companies Act, 2013, unlike Excise Duties, levies like GST, VAT etc. are not part of Total Income from operations. Accordingly, the figures for the periods upto 30th June, 2017 are not strictly relatable to those thereafter. The following additional information is being provided to facilitate such understanding:

	STANDALONE			CONSOLIDATED		
	Quarter Ended		Year Ended	Quarter Ended		Year Ended
	30.06.2018	30.06.2017	31.03.2018	30.06.2018	30.06.2017	31.03.2018
Total income from operations (A)	3,706.24	3,594.57	14,559.55	4,398.59	4,228.26	17,262.23
Excise duty on sale (B)	-	405.84	405.84	-	418.47	418.47
Total income from operations excluding excise duty on sale (A-B)	3,706.24	3,188.73	14,153.71	4,398.59	3,809.79	16,843.76

FOR AND ON BEHALF OF THE BOARD

K. B. S. ANAND
MANAGING DIRECTOR & CEO
DIN : 03518282

Date : 24th July, 2018
Place : Mumbai

CENTURYPLY®

BACK TO A HIGH GROWTH TRAJECTORY

When the going gets tough, the tough gets going. The market is facing tough times, but against all odds, we are growing at a fast pace. During this period (Q1-2018) our Turnover grew by 22.5%, EBITDA margin improved to 16.2% and PAT grew by 33%. The company has performed consistently over the years and is determined to do so in coming years too.

(₹ in Lac)

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2018

Sr No.	PARTICULARS	STANDALONE			
		Quarter Ended		Year Ended	
		30.06.2018 (Unaudited)	31.03.2018 (Audited)	30.06.2017 (Unaudited)	31.03.2018 (Audited)
1	Total Income from Operations (gross)	53,783.48	54,542.48	47,397.01	2,00,872.43
2	Total Income from Operations (net) #	53,783.48	54,542.48	43,914.67	1,97,390.09
3	Net Profit from Ordinary Activities before tax	6,284.38	4,453.18	4,213.51	19,901.09
4	Net Profit from Ordinary Activities after tax *	4,537.06	3,572.08	3,411.78	15,663.73
5	Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	4,524.14	3,608.77	3,359.56	15,606.30
6	Equity Share Capital (Face value of ₹ 1/- per share)	2,225.27	2,225.27	2,225.27	2,225.27
7	Earnings Per Share for the period (Face value of ₹ 1/- per share)				
	- Basic & diluted	2.04	1.61	1.54	7.05

Net of Excise Duty till 30th June, 2017 in view of implementation of Goods and Service tax (GST) w.e.f. 1st July, 2017 for comparable purpose
* The Company does not have any Exceptional and Extraordinary item to report for the above periods.

NOTE:

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 24th July, 2018. The results for the quarter ended 30th June, 2018 has been subjected to Limited Review by the Statutory Auditors.
- Effective 1st April, 2018 the Company has changed the method of providing depreciation on Property Plant & Equipment from written down value method to straight line method which is change in accounting estimates. A change in accounting estimate affected by a change in accounting principle is to be applied prospectively in accordance with Ind AS-8. The change is considered preferable because the straight-line method will reflect the realistic pattern of usage and the expected benefits of such assets. This has resulted in lower depreciation of ₹1470.53 Lacs for current quarter ended 30th June, 2018.
- The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.centuryply.com).

Date: 24th July, 2018
Place: Kolkata

For Century Plyboards (India) Limited
Sanjay Agarwal
Managing Director

CENTURY PLYBOARDS (INDIA) LIMITED
CIN : L20101WB1982PLC034435
Regd. Office: 6, Lyons Range, Kolkata-700001. Tel: (033) 3940 3950 | Fax: (033) 2248 3539 | e-mail: kolkata@centuryply.com
www.centuryply.com | For any queries, call us on 1800-2000-440

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that I Sherman Mohan George proposes to purchase Flat No. G-1, Golden Tower CHS, Manipada, Kalina, Santacruz East, Mumbai 400098 from its rightful owner Mr. Ashraf Qureshi,
Anyone having any objections, with regards to the above mentioned registration of sale deed may contact me at the below given address within 15 days of the publication of this notice.
Sherman Mohan George,
Plot. No. 266, Jawahar Nagar, Road No. 12, Goregaon West, Mumbai 400062.
Mobile 9833003436

Alcargol Logistics Limited
CIN: L6310MH2004PLC073508
Regd. Off: 8th Floor, Avashya House, CST Road, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400 098
Tel No.: +91 22 6679 8100 Fax: +91 22 6679 8195
Website: www.alcargollogistics.com
Email: investor.relations@alcargollogistics.com

NOTICE
Pursuant to Regulations 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, August 10, 2018, to consider, inter alia the Unaudited Standalone and Consolidated (with limited review) Financial Results of the Company for the first quarter ended June 30, 2018.
Notice issued to stock exchanges in this regard will be made available on the website of the Company at www.alcargollogistics.com as well as the website of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and Members may refer to the same for details.
For Alcargol Logistics Limited
Sd/-
Shruti Sanghavi
Company Secretary
Date : July 24, 2018
Place : Mumbai

CAPITAL FIRST LIMITED
CIN: L29120MH2005PLC156795
Regd. Office: One Indiabulls Centre, Tower 2A & 2B, 10th Floor, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400 013,
T: +91 22 4042 3400 F: +91 22 4042 3401
Email id: secretarial@capitalfirst.com, Website: www.capitalfirst.com

NOTICE
Notice is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, August 02, 2018 at the Registered Office of One Indiabulls Centre, Tower 2A & 2B, 10th Floor, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400 013 to inter-alia consider and approve the Audited Financial Results (Consolidated & Standalone) of the company for the quarter and three months ended, June 30, 2018, and to transact other business, if any.
The Board Meeting information as sent to the stock exchanges shall be uploaded on the company's website i.e. www.capitalfirst.com. The outcome of the Board Meeting along with the audited financial results as approved by the Board of Directors in the said Meeting shall also be made available on the website of the Company i.e. www.capitalfirst.com and on the website of the Stock Exchanges i.e. BSE Ltd. (www.bseindia.com) under the Security Code: 532938 and National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com) under the Symbol: CAPF where the Company's securities are listed.
The Trading Window for dealing in the Securities of the Company has been closed for Insiders with immediate effect till Saturday, August 04, 2018 (both days inclusive) as per Code of Conduct for Regulating, Monitoring and Reporting of trading by Insiders of the Company.
By order of the Board of Directors
For Capital First Limited
Sd/-
Satish Galkwad
Head - Legal, Compliance & Company Secretary
Place: Mumbai
Date: July 24, 2018

Government of India
DEPARTMENT OF ATOMIC ENERGY
DIRECTORATE OF PURCHASE & STORES
NRB PURCHASE & STORES UNIT (NRBPSU)

e-TENDER NOTICE
Online tenders are invited by Director, P&S For and on behalf of the President of India for following:
NRBPSU invites ONLINE tenders for the supply of items mentioned below as per the tender notice given in our E-Tender portal <https://etenders.dpsdae.gov.in>. The suppliers need to get enrolled in the E-Tender portal and only online tenders will be accepted. However, EMD in the form of DD, drawn in favour of PAY & ACCOUNTS OFFICER, NRB, MUMBAI should be sent by post to our Mumbai Office, so as to reach us by the tender opening date. No paper quotation will be accepted.
1. Tender No. DPS/NRBPSU/12/N/13137/PT
Due Date : 27/08/2018 upto 16:30 Hrs. Opening Date : 27/08/2018
Brief Description : Hardware Node for SCADA systems
2. Tender No. DPS/NRBPSU/04/N/13144/PT
Due Date : 31/08/2018 upto 16:30 Hrs. Opening Date : 31/08/2018
Brief Description : Automotive Engine operated drive unit
3. Tender No. DPS/NRBPSU/01/N/13143/PT
Due Date : 29/08/2018 upto 16:30 Hrs. Opening Date : 29/08/2018
Brief Description : Caustic Soda Lye
4. Tender No. DPS/NRBPSU/03/N/13135/PT
Due Date : 30/08/2018 upto 16:30 Hrs. Opening Date : 30/08/2018
Brief Description : Ni-Cr Fe Alloy plates and rods
5. Tender No. DPS/NRBPSU/12/N/13136/PT
Due Date : 28/08/2018 upto 16:30 Hrs. Opening Date : 28/08/2018
Brief Description : Integrated Welding System
Details of EMD, Pre-Bid Meeting (if applicable) are given on the above portal. Bidders shall ensure that minutes of pre-bid meeting and/or corrigendum if any uploaded on the E-Tender portal would be viewed/verified for any modification before uploading their offer.
For details on Bid Preparation, please see the user manual in the portal. For technical assistance please contact help desk 020-25315555 or email : support.dpsdae@netenders.com. Website : etenders.dpsdae.gov.in
Part II opening date in the tender will be intimated after evaluation of part-I to those bidders who have been technically selected. Date of pre-bid meeting if any, is given in the tender.
The online bids for tenders floated through the above portal are required to be digitally signed.
Regional Director, (NRBPSU)

SYMBOLIC POSSESSION NOTICE
ICICI Bank Limited
Registered Office: ICICI Bank Tower, Near Chakki Circle, Old Padra Road, Vadodara- 390007, Gujarat.
Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051
Branch Address: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2ND Floor, Road No 1 Plot No -B3, WFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra - 400606

Whereas
The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers / co-borrowers / guarantors mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.
The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Sr. No.	Name of the Borrower / Co-Borrower / Guarantor / Loan Account Number	Description of Property / Date of Symbolic Possession	Date of Demand Notice / Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Anil Prabhakar Chavhan / Sharada Anil Chavan - LBNAS00002357399	Bungalow On Plot No 02, ShramNagar, S R No 21/4/1/2, Upanagar, Nasik Road, Nasik - 422101 / July 19, 2018	Mar 28, 2018 / Rs. 12,73,515.00/-	Nasik
2.	Mahendra Namdeo Kor / Sanyogita Mahendra Kor - LBNAS00002398511	Flat No 26, Still 1st Floor, Anand Heritage Apt, Plot No 1+1, Kamatawade Shiwar, Sr No. 48/3/1+26/1A/ 26/2A/5/5, N/ Sidhtek Nagar Nasik, Nasik- 422009 / July 19, 2018	May 05, 2018 / Rs. 19,73,270.00/-	Nasik
3.	Jagdish Raghunath Baviskar/ Jayashri Jagdish Baviskar - LBNAS00001524022	Flat No. 2, 1st Flr., e-building, Madhusudan Park, P. No. 8 To 11, s.no. 108, Indira Nagar, Opp. Bapu Bungalow, Wadala Shiwar, nasik - 422009 / July 19, 2018	May 05, 2018 / Rs. 9,56,069.00/-	Nasik
4.	Rupesh Prabhakar Pusadkar/ Prabhakar M Pusadkar/ Kranti Rupesh Pusadkar - LBNAS00002436715	Plot No 08, Umapati Bungalow, Saptashrungi Nagar, Sr No 35/1/2A/2, Old Saikheda Road, Dasak Shiwar, opp. Holy Flower School, Jail Road, Nashik Road Nasik, Nasik-422101 / July 19, 2018	May 05, 2018 / Rs. 4,52,161.00/-	Nasik
5.	Rajesh Shankar Kuwar/ Kavita Rajesh Kuwar/ Nikita Rajesh Kuwar - LBNAS00001892679 / LBMUM00002045369	Flat No 10, 4th Floor, Jasmine, Suyojit Garden, Gangapur Rd, Fp No. 427, S. No. 702/2 P & 702/3, Cts No. 7443, Nasik-422001 / July 19, 2018	Dec 30, 2017 / Rs. 37,02,062.00/-	Nasik
6.	Walu Dhondu Kadu / Vishnu Walu Kadu / Vanita Aher - LBNAS00001256794	Row House No. 01, om Row House, S No 45/4+45 B.p. No 6, Patil Nagar, Panchak Shiwar, Jail Rd, Nashik Road, Nasik-422101 / July 19, 2018	Feb 07, 2018 / Rs. 1,70,204.00/-	Nasik
7.	Bhaveshkumar Valjibhai Patel / Chhaya Bhaveshkumar Patel - LBNAS00001393195	Plot No 17 C, Grd+1st Flr, p/ps, F.P. No. 27, S.no. 503, Brmhani Bung., Hirve Ngr, Nirwater Tank, Opp. Jivanvihar Apt, Navshakti Chowk, Bhatnagar Ngr, Nasik - 422001 / July 19, 2018	Feb 07, 2018 / Rs. 8,00,774.00/-	Nasik
8.	Ashwini Pranit Pawar / Pranit Kailas Pawar - LBNAS00003295997	Flat No 10, 2nd Floor, Sai Villa Apartment, Plot No 34, Sr No 60 1a, dhruv Nagar, Gangapur Shiwar, Nasik-422005/ July 19, 2018	Feb 07, 2018 / Rs. 18,56,193.00/-	Nasik
9.	Rupesh Prabhakar Pusadkar/ Prabhakar Manikrao Pusadkar/ Kranti Rupesh Pusadkar - LBNAS00002168877 / LBNAS00002168876	Plot No 8, Umapati Bungalow, Sy No 35/1+2A/2, Saptashrungi Nagar, Old Saikheda Road, Mouje Dasak, Opp Holly Flower School, Nasik-422004/ July 19, 2018	Feb 08, 2018 / Rs. 15,87,813.00/-	Nasik

The above-mentioned borrowers / co-borrowers / guarantors are hereby given a 30 days Notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.
Date : 25-July-2018
Place : MAHARASHTRA
Sd/-
Authorized Officer
ICICI Bank Limited

DHFL DEWAN HOUSING FINANCE CORPORATION LIMITED
National Office: DHFL House, 4th Floor, 19, Sahar Road, Off Western Express Highway, Vile Parle (East), Mumbai-400099
Zonal Office : DHFL, 3rd Floor, Rustomjee Business School, Rustomjee R-Cade, Jaywant Savant Road, Dahisar West, Mumbai - 400 068.
APPENDIX IV POSSESSION NOTICE (For immovable property)
Whereas, the undersigned being the Authorized Officer of Dewan Housing Finance Corporation Limited (DHFL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) issued by the Authorized Officer of the company to the Borrower(s) / Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) / Guarantor(s) and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of the Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement rules, 2002. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of DHFL for an amount as mentioned herein under with interest thereon.

Name of the Borrower(s)/ Guarantor(s)	Description of Secured Asset (Immovable Property)	Demand Notice Date and Amount	Date of Possession
(LC No. 00004651/ Vashi Branch) Shailendra S Shingh (Borrower) Archana Shalindra Singh (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property Bearing Flat No. 402, 4th Floor, Ikon Sagar Heights, Machhi Market, Near Kalwa Naka, Bhushar Aali, Kalwa West, Dis. Thane, Thane-400605, Maharashtra.	14-03-2018 for Rs. 3233104/- (Rupees Thirty Two Lakhs Thirty Three Thousand One Hundred Four Only)	20-07-2018
(LC No. 00023874/ Mumbai Metro Branch) Siddharth Keru Pawar (Borrower) Sunita Siddharth Pawar (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property Bearing Flat No 303, 3rd Floor, Ridhhi Apartment Plot No 103, Near Shree Vrindavan, & Rose Corner, Navade, Phase-2, Navade, Navi Mumbai, Raigad-410206, Maharashtra.	14-03-2018 for Rs. 899596/- (Rupees Eight Lakhs Ninety Nine Thousand Five Hundred Ninety Six Only)	20-07-2018
(LC No. 00000665/ Ghodbunder Branch) Shobhabai Patil (Borrower) Girish Balu Patil (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property Bearing Flat No 404, 4th Floor, Wing A, Bldg No. 33, Vachaan, Karm Residency, Sec-II, Dhasai, Shahapur Kinhalav Road, Shahapur, Thane-421603, Maharashtra.	14-03-2018 for Rs. 824503/- (Rupees Eight Lakhs Twenty Four Thousand Five Hundred Three Only)	20-07-2018
(LC No. 00002922/ Navi Mumbai Branch) Munnir Abbasmya Inamdar (Borrower) Parvin Munnir Inamdar (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property Bearing No. Nikki Nagar Chs F/N 101 1st Floor, D Wing Adharwadi Jail, Kalyan, Thane- 421301, Maharashtra.	17-01-2018 for Rs. 557304/- (Rupees Five Lakhs Fifty Seven Thousand Three Hundred Four Only)	20-07-2018
(LC No. 00001535/ Titwala Branch) Subhash Prapajati Pandya (Borrower) Lahu Prasad Subhash Pandya (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property Bearing Flat No. 206, 2nd Floor, C Wing, Mauli Datta Chsl, Vasundhri Road, Near Mauli Dham Chsl, Titwala West, Thane- 421206, Maharashtra.	24-02-2018 for Rs. 2900807/- (Rupees Twenty Nine Lakhs Eight Hundred Seven Only)	20-07-2018
(LC No. 00001103/ Ulwe Branch) Ramesh Sitafam Kongilakar (Borrower) Ashwini Ashok Thakur (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property Bearing Flat No 04, Ground Floor, Building No 5, Balsam, Enkay Garden, Near Talaja MIDC, Wanjale, Panvel, Raigad, Navi Mumbai - 410208, Maharashtra.	24-02-2018 for Rs. 2110593/- (Rupees Twenty One Lakhs Ten Thousand Five Hundred Ninety Three Only)	20-07-2018
(LC No. 00002189/ Vasai East Branch) Pradeep Anna More (Borrower) Anna Bhima More and Poonam Devdas More (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property Bearing F/N, 601, 6th Floor, Wing A Ridhhi Siddh Park, Sankdey Khairane, N M, Raigad-400708, Maharashtra.	14-03-2018 for Rs. 1322611/- (Rupees Thirteen Lakhs Twenty Two Thousand Six Hundred Eleven Only)	20-07-2018
(LC No. 00005517/ Kalyan Branch) Lakshman Vayadande (Borrower) Sandeep Lakshman Vayadande (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property Bearing Room No 861, Ss-3 Type Vikas Nagar, Sector 2, Kopar Khairane, N M, Raigad-400708, Maharashtra.	14-03-2018 for Rs. 823588/- (Rupees Eight Lakhs Twenty Three Thousand Five Hundred Eighty Eight Only)	21-07-2018
(LC No. 00001400/ Bhandup Branch) Tapan Junudhar Chatterjee (Borrower) Joytika T Chatterjee (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property Bearing Flat No.001, Bldg No 2, B Wing, Ground Flr, Royal Ozone, Shironde Village Panel, Navi Mumbai, Navi Mumbai - 410206, Maharashtra.	14-03-2018 for Rs. 1127610/- (Rupees Eleven Lakhs Seven Thousand Six Hundred Ten Only)	21-07-2018
(LC No. 00006686/ Kalyan Branch) Shridhar Surya Dhawde (Borrower) Sugandha Shridhar Dhawde (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property Bearing Flat No. 1, Ground Floor, B-4 Bldg, Meher B-4 Chsl, Umbarde Road Near Shree Complex, Wadeghar, Kalyan West, Thane- 421301, Maharashtra.	14-03-2018 for Rs. 2064027/- (Rupees Twenty Lakhs Sixty Four Thousand Twenty Seven Only)	20-07-2018
(LC No. 00000256/ Shahapur Branch) Piyushbhai M Chitroda (Borrower) Arunaben P Chitroda (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property Bearing Flat No.001, Grnd Flr/A-11, Royale City, Near Angangon Station, Angangon, East, Thane, Navi Mumbai -410208, Maharashtra.	14-03-2018 for Rs. 2984438/- (Rupees Twenty Nine Lakhs Eighty Four Thousand Four Hundred Thirty Eight Only)	20-07-2018
(LC No. 00007842/ Navi Mumbai Branch) Dnyaneshwar Said (Borrower) Pratik Dnyaneshwar Said (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property Bearing Flat No.001, Ground Floor, Bldg No.U/5 Unnati Housing Complex, Sector 19 A Ulwe, Navi Mumbai, Ulwe, Navi Mumbai, Thane-410201, Maharashtra.	14-03-2018 for Rs. 1917002/- (Rupees Nineteen Lakhs Seven Thousand Two Only)	21-07-2018
(LC No. 00001104/ Ulwe Branch) Subhash R Atakare (Borrower) Manisha Subhash Atakare (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property Bearing Flat No. B-2 /1/B-16, 1st Floor, Bldg. No. 2, B-Type, Shivsagar Chs Ltd., Sector-30, Dronagiri, Urane, Raigad-400702, Maharashtra.	14-03-2018 for Rs. 1422668/- (Rupees Fourteen Lakhs Twenty Two Thousand Six Hundred Sixty Eight Only)	21-07-2018
(LC No. 00003929/ Fort Branch) Rajeshkumar Surendrakumar Mishra (Borrower) Manju Mishra (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property Bearing Flat No. 803, 8th Floor, B- Wing, Shree Swami Samarth Bhavan, Dr. R.P. Road Opp. Sathi Devi Mandir, Mulund West, Mumbai Suburban-400080, Maharashtra.	28-03-2018 for Rs. 8612943/- (Rupees Eighty Six Lakhs Twelve Thousand Nine Hundred Forty Three Only)	20-07-2018
(LC No. 00006117/ Kalyan Branch) Mamoon R H Rashid (Borrower) Bushra Mamoon Rashid Shaikh (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property Bearing Flat No. 704, C Wing, Golden Tower Plot No. 15, Sector 24, Phase 2, Talaja, Raigad, Raigad-410209, Maharashtra.	14-03-2018 for Rs. 2611872/- (Rupees Twenty Six Lakhs Eleven Thousand Eight Hundred Seventy Two Only)	20-07-2018
(LC No. 00002477/ Boisar Branch) Durubkumar R Shrivastava (Borrower) Rinkhi Dhankumar Srivastav (Co-Borrower)	All the Part & Parcel of Property Bearing Flat No. 301, 3rd Floor, B- Wing, Girmar Residency, Opp. Surderam School, Palghar Mahim Road, Palghar West, Thane-401404, Maharashtra.	14-03-2018 for Rs. 1346961/- (Rupees Thirteen Lakhs Forty Six Thousand Nine Hundred Sixty Nine Only)	21-07-2018

Date : 25-July-2018
Place : Mumbai
Sd/-
(Authorized Officer)
Dewan Housing Finance Corporation Limited

PUBLIC NOTICE
TAKE NOTICE that we are issuing this notice on behalf of our client, who is intending to purchase right, title and interest in the property more particularly described in the First Schedule hereunder written together with the shares more particularly described in the Second Schedule hereunder written issued by the Society to its owners, the partners of M/s Shubham Enterprise, and have instructed us to investigate the title of the owners in respect thereof.
Now therefore take notice that any person's having any claim against or to the said property described in the Schedule hereinafter or any part thereof by way of sale, exchange, mortgage, gift, trust, inheritance, lease, possession, tenancy, charge, lien or otherwise howsoever are hereby required to give notice thereof to the undersigned at 83, Nariman Bhavan, 227, Backbay Reclamation, Nariman Point, Mumbai 400021, within 7 days from the date of publication of this notice failing which the claim or objection if any shall deemed to have been waived.
THE FIRST SCHEDULE ABOVE REFERRED TO:
All that piece and parcel of land or ground bearing Plot No.141-A, bearing C.T.S. No. 189 and 189 (1 to 4) of Chembur Division in the Registration Sub-District of Mumbai, Suburban situate, lying and being at Road No. 2, of the Sindh Immigrants Co-operative Housing Society Limited, Chembur, Mumbai - 400 071, along with the balance FSI and any increase in FSI in any form together with two flats on the ground floor measuring 500.50 sq. ft. built up area each (nearer to Plot No. 142) in the building known as "Tulsi Niwas" standing thereon
THE SECOND SCHEDULE ABOVE REFERRED TO:
(i) 5 fully paid up shares of Rs. 100/- each (Rupees Hundred only) each under Share Certificate No. 127 dated 6th January, 1949 issued by The Sindh Immigrants Co-Operative Housing Society Ltd., bearing distinctive Nos. 631 to 635.
(ii) 5 fully paid up shares of Rs. 100/- each (Rupees Hundred only) each under Share Certificate No. 198 dated 7th April, 1983 issued by The Sindh Immigrants Co-Operative Housing Society Ltd., bearing distinctive Nos. 3116 to 3120.
Dated this 25th day of July, 2018
Adv. Deepa Pohnja
M/s. J Law Associates

INDO THAI SECURITIES LTD.
CIN : L67120MP1995PLC008959
Regd. Off: "Capital Tower", 2nd Floor, Plot Nos. 169A-171, PU-4, Scheme No. 54, Indore - 452010 (M.P)
Tel.: 0731-4255800 | Fax: 0731-4255805 | Website: www.indothai.co.in | E mail: indothaigroup@indothai.co.in

Extract of the detailed Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2018 filed with the Stock Exchanges (Amount Rs. In Lacs)

S. No.	PARTICULARS	QUARTER ENDING			PREVIOUS YEAR ENDING
		30/06/2018	31/03/2018	30/06/2017	31/03/2018
1	Total income from operations (net)	1890.55	1912.50	1321.25	5819.22
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	345.76	109.63	91.43	1171.65
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	345.76	109.63	91.43	1171.65
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	305.33	128.53	59.62	872.61
5	Equity Share Capital	1000.00	1000.00	1000.00	1000.00
6	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	4557.09
7	Earnings Per Share (of 10/- each) (for continuing & discontinued operations)	3.05	1.29	0.60	8.73

NOTES:
◆ The above Financial Results is an extract of the detailed format of Quarterly Results ended on 30th June, 2018 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results ended on 30th June, 2018 are available on the website of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com) and also on Company's Website www.indothai.co.in
◆ The above results were reviewed by the Audit Committee of the Board and thereafter approved by the Board of Directors in their meetings held on 23rd July, 2018.
◆ The financial results have been prepared following the same accounting policies and practices as those followed in the annual financial statement for the year ended 31st March, 2018 and previous periods' figures have been regrouped/rearranged, wherever necessary to conform to current periods classifications.
◆ In the results for quarter ended 30th June, 2018 the details related to Total Comprehensive Income are not given, due to non applicability of Ind-As in this period.
◆ The Standalone Financial Results of the Company for the 1st Quarter ended on 30th June, 2018 are available on the Company's Website www.indothai.co.in and on the website of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com). Key Numbers of Standalone Financial Results are as given below:

S. No.	Particulars	QUARTER ENDED		YEAR ENDED	
		30/06/2018	31/03/2018	30/06/2017	31/03/2018
A)	Turnover / Revenue	1470.72	1460.28	1284.42	5276.56
B)	Profit Before Tax	343.06	102.09	91.96	1155.66
C)	Profit After Tax	303.09	120.85	79.95	894.39

For & on behalf of the Board of Directors
INDO THAI SECURITIES LTD.
Sd/-
Dhanpal Doshi
(Managing Director cum CEO)
DIN : 00790492
Place : Indore
Date : 23rd-July-2018
Note: As a part of Green Initiatives of the Government, all the Shareholders are requested to get their e-mail address registered by writing a letter to the Company giving their email-id DP-id & Client id/folio no. etc so that Annual Report and Other Documents can be sent through e-mail

asianpaints
Regd. Office: 6A, Shantinagar, Santacruz (E), Mumbai-400 055
Tel. No.: (022) 6218 1000 | Fax No.: (022) 6218 1111 | Website: www.asianpaints.com
Email: investor.relations@asianpaints.com | CIN : L24220MH1945PLC004598

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2018

Sr. No.	Particulars	STANDALONE (₹ in Crores)		
		Quarter Ended 30.06.2018 Audited	30.06.2017 Audited	Year Ended 31.03.2018 Audited
1	Total income from operations (Refer Note 3)	3,706.24	3,594.57	14,559.55
2	Net Profit for the period (before exceptional items)	809.97	603.09	2,865.83
3	Net Profit for the period before tax	809.97	603.09	2,865.83
4	Net Profit for the period after tax	542.63	400.86	1,894.80
5	Total Comprehensive Income for the period	556.61	390.35	1,890.83
6	Paid-up equity share capital (Face value of ₹1 per share)	95.92	95.92	95.92
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date	-	-	7,702.24
8	Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹) (*not annualised)	5.66*	4.18*	19.75

Sr. No.	Particulars	CONSOLIDATED (₹ in Crores)		
		Quarter Ended 30.06.2018 Unaudited	30.06.2017 Unaudited	Year Ended 31.03.2018 Audited
1	Total income from operations (Refer Note 3)	4,398.59	4,228.26	17,262.23
2	Net Profit for the period (before exceptional items)	848.28	654.25	3,068.48
3	Net Profit for the period before tax	848.28	654.25	3,068.48
4	Net Profit for the period after tax	571.31	440.74	2,097.52
5	Total Comprehensive Income for the period	627.86	428.87	2,062.72
6	Paid-up equity share capital (Face value of ₹1 per share)	95.92	95.92	95.92
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date	-	-	8,314.31
8	Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹) (*not annualised)	5.82*	4.46*	21.26

Notes:
1. The above is an extract of the detailed format of Statement of Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the company at their respective meetings held on 24th July, 2018. The full format of the Statement of Standalone and Consolidated Financial Results are available on the Company's website (<https://www.asianpaints.com/more/investors/financial-results.html>) and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com).
2. The Standalone and Consolidated financial results, for the quarter ended 30th June, 2018 and 30th June, 2017 have been audited and subjected to limited review respectively, by the auditors. The auditors have expressed an unmodified opinion on the audit and limited review. The Standalone and Consolidated financial results, for the year

जाहीर सूचना
डॉ. जी. के. कुलकर्णी द्वारे सामान्य जनतेला कळविण्यात येते की, एडन व्हडल, फेज II श्रीम. मॅडिस अल्बार्ज रोड, पोखरण रोड क्र. २ लागत, ठाणे (प.)-४०० ६१० येथे चेस्टन प्लांटा प्रिमायस को-ऑप. सो. लि. द्वारे त्यांनी जारी केलेले धारण विभिन शेअर क्र. २६ ते ३० मूळ शेअर प्रमाणपर क्र. ००६ हक्कले आहे. जर सापडल्यास डॉ. कुलकर्णी यांना ९८२१०१५५८० यावर किंवा सोसायटीकडे प्रसिद्धीच्या १० दिवसांच्या आत संपर्क करावा.

सूचना
सर्व संबंधितांना याद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशील भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि., ज्याचे नोंदणीकृत कार्यालय 'मोहन टेरस', ६४/७२, मोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४०० ००१ आणि इतर मध्ये मालाड (पश्चिम) शाखा येथे असलेले (यानंतर उल्लेखित 'सदर बँक') यांना धारक एस. क्र. १५७, प्लॉट क्र. बी. डी. १५, आरएमसी-५, गणेश नगर, कादिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०६७ जमिनीचे ते सर्व भाग आणि विभागावार बांधकामातील सहयोगी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., मधील मोजमापित ४० चौ. मीटर, रूम क्र. डी-५ चे (यानंतर उल्लेखित 'सदर परिसर') तारण समोर श्री. राऊफ अहमद कुरेशी हे मालक असून कर्ज सुविधेकरिता अर्ज केला आहे. (यानंतर उल्लेखित 'सदर अर्जदार') सदर अर्जदारांनी आमच्या अशिलांना सांगितले की, बँकेकडे सदर परिसराच्या संबंधित काही मूळ हक्क विलेख/दस्तावेज सादरी करणाऱ्या स्थितीमध्ये नाही आणि/किंवा संबंधित मूळ हक्क विलेख/दस्तावेजांमध्ये आणि/किंवा सदर परिसरामध्ये कोणताही हितसंबंध किंवा कोणताही दावा असल्यास विक्री, गहाण, अभिहस्तारण, प्रभार, विरवस्त, धारणाधिकार, कब्जा, बर्हीस, वारसा, पोटीगी, कुळबहिवाट, भाडेपट्टा, सुविधाधिकार किंवा याशिवाय कोणत्याही मार्ग सारखे ओळखले जाणाऱ्या लिखित स्वरूपात निम्नस्वाक्षरीकाराकडे कार्यालय येथे रम क्र. ५, दुसरा मजला, पवनपुत्र इमारत, 'मार्सुती मंदिर कॉम्प्लेक्स', २५-ए, मार्सुती लेन, फोर्ट, मुंबई-४०० ००१ येथे प्रसिद्धीच्या दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळवावे याशिवाय आमचे अशील सदर परिसर सर्व भारापासून मुक्त असल्याचे समजतील आणि त्यानंतर कोणतेही दावे मिळाल्यास सोडून दिल्याचे गृहीत धरले जाईल. मुंबई, सदर दिनांक: २४ जुलै, २०१८

वे. गोपाल सी. पुजारी अॅण्ड कंपनी, मुंबई-४०० ००१.

IDFC
IDFC MUTUAL FUND

NOTICE

Declaration of Dividend:
Notice is hereby given that the Board of Directors of IDFC AMC Trustee Company Limited (Trustee of IDFC Mutual Fund) has approved the declaration of dividend under the Dividend options of the following Scheme/Plan, subject to availability of *distributable surplus, with the Record Date as Monday, July 30, 2018.

Scheme	Plan(s)	Periodicity	Face value Per Unit (in Rs.)	Gross Dividend rate (Including DDT) (in Rs.)*	Quantum of Dividend Per Unit (Excluding DDT) (in Rs.)		NAV (in Rs.) Per Unit as on July 23, 2018
					Individuals and HUF	Others	
IDFC Bond Fund - Medium Term Plan	Regular	Bi-Monthly	10	0.1468	0.1057	0.0979	11.7701
IDFC Bond Fund - Medium Term Plan	Direct	Bi-Monthly	10	0.1313	0.0946	0.0876	12.0705

* Dividend Distribution Tax & other statutory levies (if any) shall also be paid out of such distributable surplus. Considering the volatile nature of markets, Trustee reserves the right to restrict the quantum of dividend upto the per unit distributable surplus available on the Record Date in case of fall in market.
If in any case the Record Date falls on a non-business day, the immediately following business day shall be deemed to be the Record Date.
All investors whose names appear in the register of unit holders of the Scheme/Plan/Option as on the close of the record date will be eligible to receive the dividend.
Pursuant to the payment of dividend, NAV of the Scheme/Plan/Option will fall to the extent of payout and statutory levy (if any).
MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY

L&T Mutual Fund
6th Floor, Brindavan, Plot No. 177 C. S. T. Road, Kalina Santacruz (East), Mumbai 400 098
call 1800 2000 400
email investor.line@lntmf.co.in
www.ltfs.com

L&T Financial Services Mutual Fund

Notice
Notice is hereby given that with effect from August 1, 2018, there will be a new **Investor Service Center** at Kalina, Santacruz of L&T Investment Management Limited for acceptance of applications pertaining to the schemes of L&T Mutual Fund ("the Fund") and the address will be as follow:

Location	Address
Kalina	L&T Financial Services, Ground Floor, Brindavan, Plot No 177, CST Road, Kalina, Santacruz (E), Mumbai 400 098

Investors are requested to take note of the above.

For L&T Investment Management Limited
(Investment Manager to L&T Mutual Fund)

Date: July 24, 2018
Place: Mumbai

Kailash Kulkarni
Chief Executive Officer

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

CL05724

ICICI Prudential Asset Management Company Limited
Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.
Corporate Office: One BKC 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400051.
Tel: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, website: www.icicipruamc.com, email id: enquiry@icicipruamc.com
Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400063. Tel: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice-cum-Addendum to the Scheme Information Document (SID)/Key Information Memorandum (KIM) of ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 83 - 1100 Days Plan S (the Scheme)
Investors are requested to note the following changes in the SID and KIM, of the Scheme:
Extension of New Fund Offer (NFO) period of the Scheme:
The NFO period of the Scheme has been extended till July 31, 2018 (Tuesday).
Accordingly, switch-in requests from equity schemes will be accepted up to July 27, 2018, till the cutoff time applicable for switches and MICR cheques till the end of business hours up to July 27, 2018.
Switch-in requests from other than equity schemes will be accepted up to July 31, 2018 till the cutoff time applicable for switches. Transfer cheques and Real Time Gross Settlement (RTGS) requests will be accepted till the end of business hours up to July 31, 2018.
All the other provisions of the SID/KIM/addenda of the Scheme except as specifically modified herein above remain unchanged.
This Notice-cum-addendum forms an integral part of the SID/KIM/addenda of the aforesaid Scheme of ICICI Prudential Mutual Fund, as amended from time to time.
For ICICI Prudential Asset Management Company Limited
Place: Mumbai
Date: July 24, 2018
Sd/-
Authorised Signatory
No. 019/07/2018
CALL: MTNL/BSNL: 1800 222 999 • Others: 1800 200 6666 • Or, apply online at www.icicipruamc.com
Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

RELIANCE MUTUAL FUND
Wealth Sets You Free

RELIANCE NIPPON LIFE ASSET MANAGEMENT LIMITED
(CIN - L65910MH1995PLC220793)
Registered Office: Reliance Centre, 7th Floor, South Wing, Off Western Express Highway, Santacruz (East), Mumbai - 400 055.
Tel No. +91 022 3303 1000 • Fax No. +91 022 3303 7662 • www.reliancecmutual.com

NOTICE NO. 65
Record Date
July 30, 2018

DIVIDEND DECLARATION
Notice is hereby given that the Trustee of Reliance Mutual Fund ("RMF") has approved declaration of dividend on the face value of Rs.10/- per unit in the undernoted Scheme of RMF, with July 30, 2018 as the record date:

Name of the Scheme	Dividend (₹ per unit)*	NAV as on July 23, 2018 (₹ per unit)
Reliance Interval Fund IV - Series 3 - Dividend Plan	2.4713	12.4883
Reliance Interval Fund IV - Series 3 - Direct Plan - Dividend Plan	2.6940	12.7237

*As reduced by the amount of applicable statutory levy.
Pursuant to payment of dividend, the NAV of the Schemes will fall to the extent of payout, and statutory levy, if any. *The dividend payout will be to the extent of above mentioned dividend per unit or the difference of NAV from the face value to the Record Date mentioned above, whichever is higher. However the payout will be subject to the available distributable surplus in the Scheme as on the Record date.
The specified Transaction period for Reliance Interval Fund IV - Series 3 is 30th & 31st July, 2018 (both business days). The following shall be applicable for application received during the specified transaction period.
For Subscriptions including Switch-ins under Dividend Option
In respect of valid applications for subscriptions received up to 3.00 p.m. on the aforesaid Record Date along with a local cheque or a demand draft payable at par at the place where the application is received, the Ex-Dividend NAV of the day on which application is received shall be applicable. The investors will not be eligible for dividend declared, if any, on the aforesaid Record Date.
In respect of valid applications for subscription received after 3 p.m. on the aforesaid Record Date and/or up to 3.00 p.m. on the second day of the Specified Transaction Period the closing NAV of the said second day shall be applicable; In respect of valid applications received after 3.00 p.m. on the second day of the Specified Transaction Period the closing NAV of the next working day shall be applicable, provided such a day is/ has been declared as a Specified Transaction day for the fund. Otherwise, the application will be liable for rejection.
In respect of purchase of units in Income/ Debt Oriented scheme with amount equal to or more than Rs 2 lakhs, the applicable NAV shall be subject to the provisions of SEBI Circular Cir/IMD/DF/19/2010 dated November 26, 2010 and CIR/IMD/DF/21/2012 dated September 13, 2012 on uniform cut-off timings for applicability of NAV. With regard to Unit holders who have opted for Dividend Reinvestment facility, the dividend due will be reinvested by allotting Units for the Income distribution / Dividend amount at the prevailing Ex-Dividend NAV per Unit on the record date.
For Redemptions including Switch-out under Dividend Option
In respect of valid applications received up to 3 p.m. by the Mutual Fund, on the aforesaid Record Date the Ex-Dividend NAV of the date of receipt of application shall be applicable and the investors will be eligible for the dividend declared on the aforesaid Record Date. In respect of valid applications received after 3 p.m. on the aforesaid Record Date and/or up to 3.00 p.m. on the second day of the Specified Transaction Period the closing NAV of the said second day shall be applicable.
For units in demat form: Dividend will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under dividend option of the Scheme as on record date. All unit holders under the Dividend Option of the above mentioned scheme, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the dividend.

asianpaints
एशियन पेंट्स लिमिटेड
दूरध्वनी क्र.: (०२२) ६२९८ १००० | फॅक्स क्र.: (०२२) ६२९८ ११११ | संकेतस्थळ: www.asianpaints.com
ई-मेल: investor.relations@asianpaints.com | सीआयएन: L24220MH1945PLC004598

३० जुलै, २०१८ रोजी संपलेल्या स्वतंत्र आणि एकत्रीकृत तिमाही अखेरच्या वित्तीय निष्कर्षाचा उतारा

अनु. क्र.	तपशील	स्वतंत्र (₹ कोटीमध्ये)		
		तिमाही अखेर		
		३०.०६.२०१८	३०.०६.२०१७	३१.०३.२०१८
१	परिचलनातून एकूण उत्पन्न (तळटीप क्र. ३ चा संदर्भ घ्यावा)	३,७०६.२४	३,५९४.५७	१४,५५९.५५
२	कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादालेख गोष्टीपूर्वी)	८०९.९७	६०३.०९	२,८६५.८३
३	कालावधीकरीता करपूर्वीचा निव्वळ नफा	८०९.९७	६०३.०९	२,८६५.८३
४	कालावधीकरीता करपश्चात निव्वळ नफा	५४२.६३	४००.६६	१,८४४.८०
५	कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न	५५६.६९	३९०.३५	१,८९०.८०
६	भरणा झालेले सममार्ग मांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹ १ प्रती भाग)	९५.९२	९५.९२	९५.९२
७	ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूल्यांकन राखीव वगळता राखीव	-	-	७,७०२.२४
८	मुलभूत आणि सौम्यकृत प्रति शेअर मिळकत (इपीएस) (₹)	५.६६*	४.९८*	१९.७५

(*अवार्षीकीकृत)

अनु. क्र.	तपशील	एकत्रीकृत (₹ कोटीमध्ये)		
		तिमाही अखेर		
		३०.०६.२०१८	३०.०६.२०१७	३१.०३.२०१८
१	परिचलनातून एकूण उत्पन्न (तळटीप क्र. ३ चा संदर्भ घ्यावा)	४,३९८.५९	४,२२८.२६	१७,२६२.२३
२	कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादालेख गोष्टीपूर्वी)	८४८.२८	६५४.२५	३,०६८.४८
३	कालावधीकरीता करपूर्वीचा निव्वळ नफा	८४८.२८	६५४.२५	३,०६८.४८
४	कालावधीकरीता करपश्चात निव्वळ नफा	५७१.३९	४४०.७४	२,०९७.५२
५	कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न	६२७.८६	४२८.८७	२,०६२.७२
६	भरणा झालेले सममार्ग मांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹ १ प्रती भाग)	९५.९२	९५.९२	९५.९२
७	ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूल्यांकन राखीव वगळता राखीव	-	-	८,३९४.३९
८	मुलभूत आणि सौम्यकृत प्रति शेअर मिळकत (इपीएस) (₹)	५.८२*	४.४६*	२९.२६

(*अवार्षीकीकृत)

नोंदी:

- वरील उतारा सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्कलोजर रिग्युलेशन) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या स्वतंत्र व एकत्रीकृत वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर प्रारूप आहे. सविस्तर वित्तीय निष्कर्षांचे आणि या उताराचे लेखा समितीद्वारा अवलोकन करण्यात आले होते आणि कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे २४ जुलै, २०१८ रोजी घेण्यात आलेल्या त्यांच्या समेत मान्य करण्यात आले होते. स्वतंत्र व एकत्रीकृत वित्तीय निष्कर्षांचा संपूर्ण प्रारूप कंपनीच्या वेबसाईटवर (<https://www.asianpaints.com/more/investors/financial-results.html>) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर (www.nseindia.com) आणि बीएसई लिमिटेडच्या वेबसाईटवर (www.bseindia.com) उपलब्ध आहे.
- ३० जून २०१८ आणि ३० जून २०१७ रोजी संपलेल्या तिमाही करिता स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरिक्षकांद्वारे लेखापरिक्षण करण्यात आले आणि प्रत्येकी पुनरावलोकनाच्या अधिन ठेवण्यात आले. लेखापरिक्षकांनी लेखापरिक्षण आणि मर्यादित पुनरावलोकनावर अपरिवर्तित मत व्यक्त केले आहे. दि. ३१ मार्च, २०१८ रोजी संपलेल्या वर्षाकरिता स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरिक्षकांद्वारे लेखापरिक्षण करण्यात आले. लेखापरिक्षकांनी लेखापरिक्षण आणि मर्यादित पुनरावलोकनावर अपरिवर्तित मत व्यक्त केले आहे.
- १ जुलै, २०१७ पासून वस्तु आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर केंद्रीय उत्पादन, मूल्यवर्धित कर (व्हॅट) इत्यादी जीएसटीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. कंपनी कायदा २०१३ आणि अनुसूची ३ वर इंडियन अकॉंटींग स्टॅंडर्ड्स च्या अनुषंगाने अन्वयाने जीएसटी, व्हॅट इ सारखे शुल्क परिचलनापासूनच्या एकूण उत्पन्नाचा भाग नाही. तदनुसार ३० जून, २०१७ पर्यंतच्या कालावधीकरिताची आकडेवारी त्यानंतरच्या सदस्यांसाठी काटेकोरपणे संबंधित नाही. अशी समज घेण्यासाठी खालील अतिरिक्त माहिती प्रदान करण्यात येत आहे. (₹ कोटीमध्ये)

	स्वतंत्र		एकत्रीकृत	
	तिमाही अखेर	वर्ष अखेर	तिमाही अखेर	वर्ष अखेर
	३०.०६.२०१८	३०.०६.२०१७	३१.०३.२०१८	३०.०६.२०१८
परिचलनातून एकूण उत्पन्न (₹)	३,७०६.२४	३,५९४.५७	१४,५५९.५५	४,३९८.५९
विक्रीवरील अन्वयकारी कर (बी)	-	४०५.८४	४०५.८४	-
परिचलनातून एकूण उत्पन्न वगळून विक्रीवरील अन्वयकारी कर (ए-बी)	३,७०६.२४	३,१८८.७३	१४,१५३.७१	४,३९८.५९

संचालक मंडळाकरिता आणि वतीने

के. बी. एस. आनंद
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
डीआयएन ०३५९८२२२

दिनांक: २४ जुलै, २०१८
स्थळ: मुंबई

NOTICE NO. 66
Notice is hereby given that the Trustee of Reliance Mutual Fund ("RMF") has approved declaration of dividend on the face value of Rs.10/- per unit in the undernoted Scheme of RMF, with July 30, 2018 as the record date:

Name of the Scheme	Dividend (₹ per unit)*	NAV as on July 23, 2018 (₹ per unit)
Reliance Interval Fund IV - Series 2 - Dividend Plan	0.0001	12.7783
Reliance Interval Fund IV - Series 2 - Direct Plan - Dividend Plan	0.0001	13.0494

*As reduced by the amount of applicable statutory levy.
Pursuant to payment of dividend, the NAV of the Schemes will fall to the extent of payout, and statutory levy, if any. *The dividend payout will be to the extent of above mentioned dividend per unit or the difference of NAV from the last Specified Transaction Date (Ex. NAV) to the Record Date mentioned above, whichever is higher. However the payout will be subject to the available distributable surplus in the Scheme as on the Record date.
The specified Transaction period for Reliance Interval Fund IV - Series 2 is 27th & 30th July, 2018 (both business days). The following shall be applicable for application received during the specified transaction period.
For Subscriptions including Switch-ins under Dividend Option
In respect of valid applications for subscriptions received up to 3.00 p.m. on the aforesaid Record Date along with a local cheque or a demand draft payable at par at the place where the application is received, the Ex-Dividend NAV of the day on which application is received shall be applicable. The investors will not be eligible for dividend declared, if any, on the aforesaid Record Date.
In respect of valid applications received after 3.00 p.m. on the second day of the Specified Transaction Period the closing NAV of the next working day shall be applicable, provided such a day is/ has been declared as a Specified Transaction day for the fund. Otherwise, the application will be liable for rejection.
In respect of purchase of units in Income/ Debt Oriented scheme with amount equal to or more than Rs 2 lakhs, the applicable NAV shall be subject to the provisions of SEBI Circular Cir/IMD/DF/19/2010 dated November 26, 2010 and CIR/IMD/DF/21/2012 dated September 13, 2012 on uniform cut-off timings for applicability of NAV. With regard to unit holders who have opted for Dividend Reinvestment facility, the dividend due will be reinvested by allotting Units for the Income distribution / Dividend amount at the prevailing Ex-Dividend NAV per Unit on the record date.
For Redemptions including Switch-out under Dividend Option
In respect of valid applications received up to 3.00 p.m. by the Mutual Fund, on the aforesaid Record Date the Ex-Dividend NAV of the date of receipt of application shall be applicable and the investors will be eligible for the dividend declared on the aforesaid Record Date.
For units in demat form: Dividend will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under dividend option of the Scheme as on record date. All unit holders under the Dividend Option of the above mentioned scheme, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the dividend.

For RELIANCE NIPPON LIFE ASSET MANAGEMENT LIMITED
(Asset Management Company for RELIANCE MUTUAL FUND)
Mumbai
July 24, 2018
Sd/-
Authorised Signatory

Make even idle money work! Invest in Mutual Funds
Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

MUTUAL FUNDS
Sahi Hai

दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद; दोघे जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) जवान मंगळवारी शहीद झाला आहे. या हल्ल्यात इतर दोन जवान जखमी झाले आहेत, अशी माहिती संरक्षण प्रवक्त्यांनी दिली आहे. शहरातील बाटामालू भागात दहशतवाद्यांनी जवानांच्या ताप्यावर हल्ला चढविला. यात कॉन्स्टेबल शंकर लाल हुतात्मा झाले आहेत. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात भरती केले असता उपचारदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. दरम्यान, या हल्ल्यातील इतर दोन जखमी जवानांवर सध्या उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

मनी लॉड्रिंग प्रकरणी विक्रमादित्यला समन्स

नवी दिल्ली : माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य व आणखी काही लोकांना मंगळवारी दिल्ली येथील न्यायालयाने नोटीस पाठवली असून, २७ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मनी लॉड्रिंग प्रकरणी २१ जुलै रोजी विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी अमलबजावणी संचालनालयाद्वारे आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात वीरभद्र सिंह यांचाही समावेश होता. सरकारी वकील नितीश राणा व एन.के. मट्टा यांच्याद्वारे दाखल केलेल्या आरोपपत्रात ताराणी इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रमुख संचालक वाकमुल्ला चंद्रशेखर व रामप्रकाश भाटिया यांच्यासह आणखी एका व्यक्तीच्या नावाचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह, त्यांची पत्नी प्रतिभा सिंह यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रातही चंद्रशेखर व भाटिया या दोघांच्या नावांचा समावेश आहे.

चौपर घोटाळा : माजी सहसंचालकासह आरोपींना समन्स

नवी दिल्ली : येथील एका स्थानिक न्यायालयाने व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर 'पीएमएलए' प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपींना १२ सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी अग्रस्त वेस्टलॅंड व निफनमेकनिकाचे माजी संचालक गिसेप ओसी, बुना स्पानगोलिना व वायू दलाचे माजी प्रमुख एस.पी. त्यागी तसेच इतर आरोपींना नोटीस पाठवली आहे. विशेष न्यायमूर्ती अरविंद कुमार यांनी या प्रकरणी इटालियन नागरिक बिचोलिया कार्लो गेरोसा, गुड्डो हाशके व दुबईतील व्यापारी राजीव सक्सेना यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

नीट परीक्षार्थींच्या 'डेटा लीक'ची चौकशी करा - राहुल गांधी

नवी दिल्ली : 'राष्ट्रीय प्रवेश पात्रता चाचणी' अर्थात 'नीट'च्या तब्बल २ लाख परीक्षार्थींच्या 'डेटा लीक' प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केली आहे. या संदर्भात त्यांनी 'केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) प्रमुखांना पत्र लिहिले आहे. या डेटा लीक प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा आग्रह राहुल गांधी यांनी केला आहे.

सीबीएसई प्रमुखांना लिहिले पत्र

सीबीएसईच्या प्रमुख अनिता करवाल यांना लिहिलेल्या पत्रात राहुल गांधींनी म्हटले की, विद्यार्थ्यांचे हित व त्यांच्या गोपनीयतेची भविष्यात कदापि तडजोड केली जात कामा नये, याबाबत सीबीएसईने सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. नीट परीक्षार्थींची वैयक्तिक माहिती लीक होणे ही अतिशय गंभीर बाब आहे. या बाबतीत प्रसारमाध्यमांनी विस्तृतपणे वृत्त दिले आहेत. तब्बल २ लाख विद्यार्थ्यांचा डेटा संकेतस्थळांवर विकण्यासाठी उपलब्ध असल्याची बाब माध्यमांनी उजेडात आणली आहे. यात परीक्षार्थींचा मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी तथा इतर वैयक्तिक लेखाजोखा आहे. निश्चितपणे ही गंभीर बाब असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. या प्रकरणातूडे

आपण स्तब्ध झालो आहोत. या धक्कादायक प्रकारातून परीक्षार्थींच्या गोपनीयतेच्या सुरक्षेतील मोठा दोष उजागर झाला आहे. भविष्यात नीट परीक्षेची विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी सीबीएसईच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातूडे प्रस्तुत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच दोषी आढळणाऱ्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी राहुल गांधी यांनी आपल्या पत्रातून केली आहे. दरम्यान, सीबीएसईने मागील ६ मे रोजी देशभरातील १३६ शहरांमध्ये ११ विविध भागांमध्ये नीट परीक्षा घेतली. या परीक्षेचा निकाल गत ४ जून रोजी जाहीर करण्यात आला आहे.

देशातील पहिली गुगल शाळा



अहमदाबाद : महानगराच्या चांदलोलिया गावातील सरकारी प्राथमिक शाळा आता देशातील पहिली गुगल शाळा बनली आहे. या शाळेतील विद्यार्थी वाचन, गृहपाठ, अभ्यास आणि परीक्षा सर्व कामे ऑनलाइन करतात. शाळेचा एक डोमेन असून, त्या माध्यमातून मुले शिक्षकांशी संपर्कात राहतात. प्राचार्य राकेश पटेल म्हणाले, शाळेत मुलांसाठी कमी वजनाचे लॅपटॉप तयार करण्यात आले आहेत. याची बॅटरी पूर्ण दिवसाभर चालू शकते. येथे इंटरनेट, स्मार्ट बोर्ड, ऑडिओ सिस्टमसहित सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शिक्षण आणि मुलांचे ई-मेल आयडी तयार करण्यात आले आहेत.

स्क्रीन प्रोजेक्टर, वायफाय, इअरफोन आणि कॅमेरा लावण्यात आलेला आहे. शाळेतील मुले आता देश आणि जगातील महत्त्वाची माहिती ऑनलाइन पद्धतीने प्राप्त करत आहेत. जिल्हा शिक्षणाधिकारी महेश मेहता म्हणाले, इयत्ता सहावी ते आठवीची मुले आता वाचन, गृहपाठ आणि परीक्षा, प्रोजेक्ट आदी सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने करतात. शाळेचा एक डोमेन असून, त्या माध्यमातून मुले शिक्षकांशी संपर्कात राहतात. प्राचार्य राकेश पटेल म्हणाले, शाळेत मुलांसाठी कमी वजनाचे लॅपटॉप तयार करण्यात आले आहेत. याची बॅटरी पूर्ण दिवसाभर चालू शकते. येथे इंटरनेट, स्मार्ट बोर्ड, ऑडिओ सिस्टमसहित सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शिक्षण आणि मुलांचे ई-मेल आयडी तयार करण्यात आले आहेत.

'लिंगिंग' विरोधात गरज भासल्यास कायदा

नवी दिल्ली : संसदेने सलग दुसऱ्या दिवशी जमावाकडून होणाऱ्या हत्याविरोधात संताप व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी या प्रकरणी गरज भासल्यास एक कठोर कायदा तयार करण्याची ग्वाही दिली आहे.



लोकसभेतील शून्य प्रहरात तृणमूल काँग्रेस, माकप, काँग्रेस व अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी 'मॉब लिंगिंग'चा प्रश्न उपस्थित करत सरकारकडे सार्थक पाऊल उचलण्याची मागणी केली. त्यावर राजनाथ सिंहांनी या प्रकरणी ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले. 'अशा घटनांचा अहवाल देण्यासाठी गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रीसमूह (जीओएम) व गृहसचिवांच्या नेतृत्वात एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती ४ आठवड्यांत आपला अहवाल सादर करेल. गृहसचिवांच्या समितीने दिलेल्या अहवालावर माझ्या नेतृत्वातील मंत्रीसमूह कठोर कारवाई करण्यासंबंधी विचार करेल. या प्रकरणी दोषींना शासन देण्यासाठी गरज पडल्यास एखादा कायदाही तयार केला जाईल,' असे राजनाथ म्हणाले. गृहमंत्र्यांनी सोमवारीही या प्रकरणी लोकसभेत निवेदन केले होते. 'देशाच्या अनेक राज्यांत मॉब लिंगिंगच्या घटना घडत आहेत; पण यावेळी त्या पहिल्यांदाच घडत आहेत, असे नाही. घटनाळातही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. हा एक गंभीर विषय आहे,' असे ते म्हणाले. तत्पूर्वी, विरोधकांनी या प्रकरणी मोठा गदारोळ केला.

ताजमहाल प्लास्टिकमुक्त क्षेत्र होणार

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी अजरांम प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताजमहालच्या सुरक्षेसंबंधी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या 'व्हिजन डॉक्युमेंट' मध्ये या जागतिक स्मारकाचा संपूर्ण परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा तथा या भागातील प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या सर्व कारखान्यांना टाळे ठोकण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सुप्रीम कोर्टाने जून ११ तारखेला जगातील ७ आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालच्या देखरेखीसाठी उदासीनता दाखविणाऱ्या यूपी सरकारला धारेवर धरले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला वकील ऐश्वर्या भाटी यांनी मंगळवारी न्यायमूर्ती मदन बी. लोकूर व न्यायमूर्ती



दीपक गुप्ता यांच्या खंडपीठापुढे ताजमहाल जतन करण्याच्या व्हिजन डॉक्युमेंटचा पहिला मसुदा सादर केला. या मसुद्यात ताजमहाल परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा तथा या भागातील सर्वच औद्योगिक कारखाने बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. ताजमहाल परिसरात पर्यटकांना पायी फिरण्यास प्रोत्साहित करण्याची गरजही यात व्यक्त करण्यात आली आहे. यासंबंधी सरकारने कोर्टाला वाहतूक व्यवस्था नियंत्रित करून यमुना नदीच्या किनाऱ्यावर रस्ते बांधण्याचा पर्याय ठेवला आहे. यमुनेच्या किनाऱ्यावर रस्ते बांधल्यास पर्यटक आपोआपच पायी फिरण्यास प्रेरित होतील, असे सरकारने म्हटले आहे. यमुनेच्या तटाठी भागात कोणत्याही प्रकारच्या बांधकामास परवानगी दिली जाऊ नये.

मंदिरातील प्रथा घटनात्मक सिद्धांतानुरूप असाव्यात

नवी दिल्ली : दक्षिण भारतातील प्रसिद्ध शबरीमाला मंदिरात १०-२५ वयोगटातील बालिकांना प्रवेश नाकारण्याची प्रथा तसेच धार्मिक परंपरा भारतीय राज्यघटनेच्या सिद्धांतानुरूप असाव्यात, असे डॉळस निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदविले आहे. किशोरवयीन मुलींना मंदिरात प्रवेश नाकारणे म्हणजे त्यांना अस्पृश्य मानण्यासारखे असून, राज्यघटनेच्या कलम १७ मध्ये ते निषिद्ध असल्याची भूमिका न्यायमित्र रामचंद्रन यांनी मांडली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने शबरीमाला मंदिरात



महिलांना प्रवेश निषिद्ध करण्याच्या मुद्यावर सुनावणी केली. राज्यघटनेच्या कलम २५ व २६ चा हवालाला देत घटनापीठाने म्हटले की, कोणत्याही व्यक्तीला केवळ सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक व्यवस्था आणि नैतिकतेच्या आधारे मज्जाव केला जाऊ शकतो. देशात, १९५० साली राज्यघटना लागू झाली. तेव्हापासून सर्व काही घटनेच्या कक्षेत आले आहे. त्यातूडे मंदिरातील प्रथा या घटनेच्या चौकटीत बसणाऱ्या असाव्यात, असे घटनापीठाने स्पष्ट केले. या पीठात न्या. आर.एफ. नरिमन, न्या. ए.एम. खानविलकर आणि न्या. डी.वाय. चंद्रचूड आदींचा समावेश आहे. ८०० वर्षांपूर्वीच्या प्राचीन भगवान अय्यापा स्वामी मंदिराचे संचालन करणाऱ्या त्रावणकोर देवारम मंडळाच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी मंदिरातील प्रथांवर आक्षेप घेतला. मशिदीमध्ये महिलांना प्रवेश नाकारणे व ब्रह्मेष्टी पाळल्या जाणाऱ्या प्रथांची पडताळणी केल्यास सत्य उजेडात येईल, असे ते म्हणाले.

चेन्नईत उपनगरीय रेल्वेतून पडल्यामुळे ४ टार

चेन्नई : चेन्नईत प्रवाशांनी खचाखच भरलेल्या उपनगरीय रेल्वेमधून फूट रेस्टवर उभे राहून प्रवास करणारे ४ जण सेंट थॉमस मार्केट येथे भिंतीला धडकले आणि खाली पडल्यामुळे ४ टार झाले, तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत.

जाहीर नोटीस

मै. भंडारी वाईन एफएल २ क्र. ३४ व सीएल एफएल टीओडी ३ क्र. १०४ मोहर अर्पा. एल टी रोड, बोरिवली प. मुंबई या अनुज्ञप्तीचे अनुज्ञप्तीधारक कै.श्री. यशवंत भास्कर भंडारी यांचे दिनांक २२ नोव्हें.२०१६ रोजी अल्पराज अजारांने निधन झाल्यामुळे त्यांचे वारस म्हणून श्री. मुकेश यशवंत भंडारी यांचे नावे वर्ग करण्याबाबतची विनंती श्री मुकेश यशवंत भंडारी यांनी दि. १.१२.२०१६ रोजीच्या अज्ञप्तीचे केली आहे. तरी सवर प्रकरणात कुटुंबातील कोणाचा कोणाताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास त्यांनी ही जाहीरता नोटीस वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत मा. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क मुंबई उपनगरे, जुने जकात घर, तळमजला, शाहीद भगतसिंग मार्ग, मुंबई २३ यांच्याशी संपर्क साधावा. प्रस्तुत प्रकरणी जर वरील मुदतीत याबाबत कोणाचा लेखी आक्षेप आला नाही तर वारस म्हणून श्री. मुकेश यशवंत भंडारी यांचे नाव सामाविष्ट करून सवर अनुज्ञप्ती व त्यांचे नावे वर्ग करण्यात येईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी.

श्री. बागल आप्तासाहेब मानद सचिव संचालक मंडळाच्या अनुज्ञेने

महापालिका क्षेत्र माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई

२०१९ आनिष टॉवर, २४० सेनापती बापट मार्ग, माटुंगा रोड (प.) मुंबई-४०० ०१६. नोंदणी क्र.: बी.ओ.एम./इन्व्./जी.एस./बी.एन.के.(ओ)२३/१२-१२ दिनांक १६/११/१९९२

सविसाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस महापालिका क्षेत्र माध्यमिक शिक्षक सहकारी संस्थेच्या मर्यादित, मुंबई या संस्थेची सविसाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा, शनिवार दिनांक ११.०८.२०१८ रोजी सायं. ४.०० वा., दादर माटुंगा क्लबवर सेंट होल , जे. के. सावंत मार्ग, माटुंगा रोड (प.), मुंबई - ४०० ०१६ येथे संस्थेचे अध्यक्ष श्री. भागवत अशोक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे, ही विनंती.

- सभेपुढील विषय-: १) दि. २९.०७.२०१७ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे. २) दि. ११.११.२०१७ रोजी झालेल्या विवेश सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे. ३) दि. ३१.०३.२०१८ अखेर संपलेल्या वार्षिक वषांचे अहवाल वाचून, ताळेबंद व नफा-तोटा पत्रक वाचून मंजूर करणे. ४) संचालक मंडळाने सुचविलेल्या नफा विभागणीस मंजूरी देणे. ५) सन २०१७-२०१८ च्या वैधानिक लेखापरिक्षण अहवालाचे वाचन करणे व नोंद घेणे. ६) सन २०१६-२०१७ सालासाठी वैधानिक लेखापरिक्षकांची नेमणूक करणे व त्यांची ऑडीट फी ठरविणे. ७) सन २०१६-२०१७ च्या अंदाज पत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मंजूरी घेणेबाबत. ८) संस्थेच्या सन २०१६-२०१७ या आर्थिक वर्षाच्या जमा खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजूरी घेणे. ९) शिर्डी विश्रामधाम जागा विक्रीबाबत. १०) संचालक मंडळाने सुचविलेल्या उपविषयी क्रं. अ.१.१ दुरुस्ती प्रस्तावास मंजूरी देणेबाबत. ११) सन २०१६ - २०१७ सालच्या दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे. १२) वार्षिक सर्वसाधारण सभेस सभासदांची अनुपस्थिती क्षमापीत करणेसंबंधी. १३) मा. अध्यक्ष यांच्या वगैरे इतर विषय.

श्री. बागल आप्तासाहेब मानद सचिव संचालक मंडळाच्या अनुज्ञेने

'जेएमबी'च्या दोन दहशतवाद्यांना अटक हल्ल्याचा कट उधळला!



नोएडा : उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथून बांगलादेशातील कुख्यात दहशतवादी संघटना 'जमात उल मुजाहिदीन' (जेएमबी)च्या २ दहशतवाद्यांना मंगळवारी अटक केली. दहशतवादीविरोधी पथक (एटीएस) व पश्चिम बंगाल पोलिसांच्या या कारवाईमुळे घातपाताचा मोठा कट उधळून लावण्यात आला आहे. घातपात घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील ग्रेटर नोएडा भागात जेएमबीचे काही संशयित दहशतवादी थांबल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाल्यानंतर एटीएसने पश्चिम बंगाल पोलिस व गौतम बुद्धनगर पोलिसांच्या मदतीने दहशतवादीविरोधी अभियान राबविण्यात आले. यावेळी संयुक्त पथकाने ग्रेटर नोएडातील सूरजपूर पोलिस ठाणे हद्दीतून बांगलादेशी मुशरफ उर्फ मुसा व रुबेल अहमद या दोघांना ताब्यात घेतले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट रोजी राजधानीत घातपात घडवून आणण्याचा हा दहशतवाद्यांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. अटक केलेल्या जेएमबीच्या दहशतवाद्यांची एटीएस, पोलीस व गुप्तचर विभागातर्फे चौकशी सुरू आहे. गत मार्च महिन्यात प. बंगाल पोलिसांनी जेएमबी दहशतवाद्यांविरोधात अभियान सुरू केल्यानंतर अटक होण्याच्या भीतीने हे दोघे नोएडात दाखल झाल्याची माहिती यावेळी वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय पाल यांनी दिली.

पुण्य नगरी APPOINTMENT ऑफ साईज १० X ८ Sq.Cm. आता सवलतीच्या दरात